

KIRLOSKAR BROTHERS LIMITED

A Kirloskar Group Company

SEC/ F: 23 January 11, 2023

BSE Limited
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Ring,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400 001

National Stock Exchange of India Ltd., 5th Floor, Exchange Plaza, Bandra (East)
Mumbai – 400 051

(BSE Scrip Code - 500241)

(NSE Symbol - KIRLOSBROS)

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement for the transfer of Equity Shares to IEPF

Ref: Regulation 47(1)(d) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

In terms of the subject referred regulations, this is to inform you that the newspaper advertisement regarding notice to shareholders of the Company has been published in Financial Express (all India edition) and Loksatta (Pune edition) in respect of transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF), pursuant to Rule 6 of the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time. A copy of the said advertisement is enclosed herewith.

You are requested to kindly take the above on your records.

Yours faithfully,

For KIRLOSKAR BROTHERS LIMITED

Devang Trivedi
Company Secretary

Encl: As above



टाटा कॅपीटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ११वा मजला, टॉवर 'ए', पेनीनसुला बिझिनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबइ-४०० ०१३. सीआयएन नं.: यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२च्या नियम ८(१) यानुसार) ज्याअर्थी, "टाटा कॅपीटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबनावणी अंतर्गत उक्त सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यास ऋणकोंवर फर्माविणारी याखाली दिल्यानुसार मागणी सूचना निर्गमित केली आहे.

ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, विशेषकरून ऋणको तसेच आम जनतेस याद्वारा सुचना देण्यात येते की उक्त नियमांच्या नियम ८ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत त्यांनी याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषकरून ऋणको तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज, आकार, किंमत, इ. सह खालील संदर्भित रकमेकरिता "टाटा कॅपीटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड" आकाराच्या विषयाधीन असेल.

सरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुदींकडे ऋणकोचे लक्ष वेधीत आहोत.

लोन अकाउंट नं.	बंधनग्रहीता/ विधि वारसदार/ विधि प्रतिनीधीचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	ताब्याची तारीख
TCHHF0630100 0100003461 & TCHHF0630139 000100005081 & TCHIN0639000	श्री. मुकेश राजपूत व छाया पुनमचंद परदेशी	१०-०९-२०२२ रोजी प्रमाणे रक्कम स. ३२,०४,९२४/- (रुपये बत्तीस लाख चार हजार नवशे चोवीस फक्त) व १०-०९-२०२२	

सुरक्षित मता/ स्थावर मालमतेचे वर्णनः अनुसूची 'ए': पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः मालमत्तेचा एरिआ ०० एच ३०.३७ आर म्हणजेच ३०३७ ची.मी., एकूण एरिआ ३ हेक्टर ८ आसं यापैकी व त्यामधील, जमीन धारण केलेला सर्व्हें नं. ११, हिस्सा नं. २, कोंडवा बुद्रक, ता. हवेली येथे स्थित, उप-निबंधक, हवेली नं. १ ते २० च्या मर्यादेत आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या स्थानिक मर्यादेत आणि पुढीलप्रमाणे सिमितः पूर्वः उक्त सर्व्हे नं. ११चा उर्वरित भाग, पश्चिमः रोड, दक्षिणः श्री. अगरवाल यांच्या प्लॉट नं. ११ ची उर्वरित जमीन, उत्तरः सर्व्हे नं. १२ची सीमा. अनुसूची 'बी': फ्लॅट नं. ८०६, आठवा मजला, एरिआ मोजमापाचा ४१२ चौ.फू. कार्पेट, टेरेस ११५ ची.फ्. एकुण विक्रियोग्य ६३० ची.फ्. म्हणजेच ५८.५२ ची.मी., "पुष्पा पर्ल" म्हणून ज्ञात असलेल्या स्किम/ बिल्डिंगमधील "एनए" नियवाटप केलेले/ ओपन कव्हर्ड कार पार्किंग सह, जिमनीवर बांधकाम केलेले ज्याचे वर्णन त्याकरिता सुखसोई व सर्व फिटिंग्जसह यावर लिखित अनुसूची १ मध्ये अधिक तपशीलवारपणे केलेले आहे.

तारीख: ०४-०१-२०२३ स्थळ: पुणे व नाशिक

स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपीटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

टाटा कापटल हाऊासंग फायनान्स लिमटड नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, टॉवर 'ए', पेनीनसुला बिझिनेस पार्क, TATA गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. सीआवएन नं.: युद्द७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२.

संपर्क पत्ताः लोधा १-थिक टेक्नो कॅपस, बिल्डिंग ए, पोखरण रोड नं. २ लगत, टीसीएस यंत्र पार्कच्या बाजूला, ठाणे(प)-४००६०७. संपर्क क्र.: ९१(०२२)६६०६९३८३

ताबा सूचना

(सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२च्या नियम ८(१) यासह वाचलेल्या परिशिष्ट IV नुसार ज्याअर्थी, टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी विक्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२च्या नियम ९ यासह वाचलेल्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणी अंतर्गत उक्त सुचनेच्या ६० दिवसांच्या नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यास ऋणकोंवर फर्माविणारी दिनांकित १८ नोव्हेंबर, २०१९ मागणी सुचना निर्गमित केली आहे

ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, विशेषकरून ऋणको तसेच आम जनतेस याद्वारा सूचना देण्यात येते की तेहसीलदारानी उक्त कायद्यानुसार त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत दिनांकित ०२.०३.२०२१ जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्या आदेशानुसार याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा खाली नमुद केलेल्या तारखेस प्रत्यक्ष ताबा घेतला आहे आणि निम्नस्वाक्षरीकार असलेल्या प्राधिकृत अधिकारींकडे ०४.०१.२०२३ रोजी सोपविला आहे. सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे ऋणकोचे लक्ष वेधीत आहोत.

विशेषकरून ऋणको तसेच आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेबाबर कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार १८ नोव्हेंबर, २०१९ पासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज, आकार, खर्च, इ. सह खालील संदर्भित रकमेकरिता "टाटा कॉॅंपेटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"च्या आकाराच्या विषयाधीन असेल

अकाउंट व नं. प्र	तिनीधीचे नाव	रवकम	ताब्याची तारीख
व		१८- नोव्हें२०१९ रोजी प्रमाणे रक्कम रू. ४०,१३,९७१/- (रुपये चाळीस लाख तेरा हजार नऊशे एकाहत्तर फक्त फक्त)	TO BE CONTRACTED TO THE PARTY OF THE PARTY O

सुरक्षित मत्ता/ स्थावर मालमतेचे वर्णनः

अनुसूची-ए: पुढील जमीन व मैदानाचे सर्व खंड व तुकडे:- धारण केलेला सिटी सर्व्हे नं. ५३२, एरिआ मोजमापाचा २३.८ चौ.मी. व सिटी सर्व्हे नं. ५३३ एरिआ मोजमापाचा ३८९.९ चौ.मी. एकुण मोजमापाची ४१३.७ चौ.मी., व्हिलेज भोसरी येथे पड्न असलेली, असलेली व स्थित असलेली, नोंदणी विभाग व जि. पूणे, उप-विभाग व ता. हवेलीच्या मर्यादेत आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मर्यादेत व उप-निबंधक हवेली, पुणेच्या अधिकारितेत स्थित आणि पुढीलप्रमाणे सिमितः पूर्वेला किंवा त्या दिशेनेः रोड द्वारा, दक्षिणेला किंवा त्या दिशेनेः रोड द्वारा, पश्चिमेला किंवा त्या दिशेनेः सीटीएस नं. ४८५ व ४८६ पैकी श्री. हिरामण लांडगे यांच्या मालमत्तेद्वारा, उत्तरेला किंवा दिशेनेः श्रिी. विट्ठल महांदू लांडगे व श्री. बवाले यांच्या मालमत्त द्वारा. अनुसूची-बी: प्रकल्पाचे नावः शिवालय १, मजलाः पहिला, फ्लॅट नं. ०१, कार्पेट एरिआ: ५६.२७ चौ.मी. (समाविष्ट बालकनी एरिआ), पार्किंगच्या वापराचा एकमेव हक्कः कॉमन कार पार्किंग व्हिलेज/ तालुका/ जिल्हा: भोसरी/ हवेली/ पुणे, स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी

तारीखः ०४.०१.२०२३ टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता •स्थळः पुणे

SURYODAY

6) कर्ज खाते क्र. 207020000129,

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

नोंद, व कॉर्पो.कार्यालयः

A BANK OF SMILES 1101, शास्दा टेरेसेस, प्लॉट 65, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614. CIN: L65923MH2008PLC261472.

₹. 34,02,313.47/-

27-07-2022 दिनांक 16-07-2022 रोजी 05-01-2023

परिशिष्ट-IV [नियम 8(1)] ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी) ज्याअर्थी, मे. सुर्वोदय स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युस्टियझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा अधि. क्र. 54) अंतर्गत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील निवम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत कर्जदार/जामीनदारांना एक

सदर सूचना प्राप्त होऊन 60 दिवस पूर्ण झाल्यावर, कर्जदार/जामीनदार सदर रकमेचा भरणा न करू शकल्याने याद्वारे कर्जदार/जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 6 आणि 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद करण्यात आलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे.

अ.	कर्जदार/ सह-कर्जदार/	मागणी सूचना	एकूण धकवाकी	सांकेतिक
क्र.	जामीनदारांचे नाव	दिनांक	सक्रम रु.	ताब्याचा दिनांक
	कर्ज खाते क्र. 217000000249, सीमा गायकवाड, नितीन लक्ष्मण नवले	22-07-2022	दिनांक 22-03-2022 रोजी रु. 35,94,185.15/-	04-01-2023

स.क्र. 33/3डी), क्षेत्रफळ सुमारे 69.39 चौ.मी., कात्रज, तालुका हवेली, जिल्हा पुणे आणि पुणे महानगर पालिकेच्या हदीत **चतुःसीमाः** पूर्वेस-जिना. पश्चिमेस-रस्ता. उत्तरेस- लगतचे शेड, दक्षिणेस- सदिनका क्र. 403. 2) कर्ज खाते क्र. 217000000588, 22-07-2022 दिनांक 22-03-2022 रोजी 04-01-2023

बाबाजी देसले, रुपाली राजेंद्र सूर्यवंशी <mark>अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन</mark>ः सदनिका क्र. 501, पाचवा मजला, क्षेत्रफळ सुमारे 39.07 चौ.मी., बिल्डींग क्र. ए, विंग क्र. ए-1 श्री श्रुष्टी, भूखंड स.क्र. 1/1बी+1/1बी/2+1/1बी/3+1/1बी/4 1(जुना स.क्र. 1 हिस्सा क्र. 1बी/2, 1बी, 1बी/3, 1बी/4), येवलेवाडी गाव, ता. हवेली, जिल्हा पुणे, चतुःसीमाः पुर्वेस- मोकळी जागा, पश्चिमेस- सदिनका क्र. 504, उत्तरेस-जिना, दक्षिणेस-सदिनका क्र. 502. 3) कर्ज खाते क्र. 187060000216, 22-07-2022 दिनांक 16-07-2022 रोजी 04-01-2023 विजयकुमार साहनी, मुन्नी विजय साहनी ₹. 10,72,407.15/-

अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन: सदनिका क्र. एस-2, क्षेत्रफळ सुमारे 517 चौ.फू. म्हणजे 48.03 चौ.मी., स्टिल्ट मजला, ''अद्वव रसिडेन्सी'', स.क्र. 77, हिस्सा क्र. 5 आणि 6, मौजे शिवाने, ता. हवेली, जिल्हा पुणे, ग्राम पंचायत मिळकत क्र. 283/8, **चतुःसीमाः** पूर्वेस-रस्ता, पश्चिमेस- कंपनी, उत्तरेस- रस्ता, दक्षिणेस- इमारत.

4) कर्ज खाते क्र. 207010000168 22-07-2022 दिनांक 18-07-2022 रोजी 05-01-2023 प्राजक्ता खींद्र चोपडे, राहल सुदाम झेंडे ₹. 10,36,288.81/-<mark>अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णनः</mark> सदनिका क्र. 4, क्षेत्रफळ सुमारे 291 चौ.फु., तळ मजला, बिल्डींग क्र. 11, टाईंप क्र. आर, विंग बी, ड्रीम निवारा फेज-।।, भूखंड गट क्र. 528, एकुण क्षेत्रफळ 02 हे-70आर मधील सुमारे 01 हे-35 आर क्षेत्रफळ इतके क्षेत्रफळ, आणि गट

क्र. 529, क्षेत्रफळ सुमारे 02 हे-76आर, कोरेगाव मृळ, हवेली, पुणे, पिपरी चिचवड नवीन शहर विकास प्राधिकरण यांच्या प्रशासकीय अधिकारात आणि ग्राम पंचायत कोळेगाव मूळ यांच्या स्थानिक हद्दीत, आणि उप-निबंधक हवेली यांच्या हद्दीत, ता. हवेली, जिल्हा पुणे, **चतुःसीमाः** पूर्वेस- मोकळी जागा आणि अंतर्गत रस्ता, पश्चिमेस- अंतर्गत पॅसेज आणि अंगण, दक्षिणेस-अंगण, उत्तरेस- मोकळी जागा आणि प्रवेश लॉबी. कर्ज खाते क्र. 197090001605, 03-08-2022 दिनांक 27-07-2022 रोजी 05-01-2023 विशाल विट्ठल जाधव, स्वाती विशाल जाधव ₹. 17,94,744.82/-

अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णनः सदनिका क्र. 13, क्षेत्रफळ सुमारे 408 चौ.फु., तिसरा मजला, बिल्डींग क्र. 10, टाईप क्र. आर, बिल्डींग-बी, ड्रीम्स निवार फेज क्क्र या प्रकल्पात, गट क्र. 528, 01 हे-35आर, आणि भृखंड क्र. 529, क्षेत्रफळ 02हे-70आर, कोरेगाव मूळ, हवेली, पुणे. चतुःसीमाः पूर्वेस-सदिनका क्र. 14, पश्चिमेस- लगतची ए विंग, दक्षिणेस- अंतर्गत पॅसेज आणि अंगण, उत्तरेस- मोकळी जागा.

रमेश मधुकर शेळके, सुषमा रमेश शेळके ₹. 1053122.64/-<mark>अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णनः</mark> सदनिका क्र. 202, क्षेत्रफळ सुमारे 335 चौ.फु. म्हणजे 31.13 चौ.मी., तिसरा मजला, 'स्वामी सदन'. वर नमुद मालमत्तेवर बांधलेले. गाव लोणी काळभोर, ग्राम पंचायत लोणी काळभोर यांच्या हद्दीत, नोंदणी जिल्हा पुणे, उप-निबंधक जिल्हा आणि तालुका पुणे, चतुःसीमाः पूर्वेस-मोकळी जागा, पश्चिमेस- मोकळी जागा, उत्तरेस-सदिनका क्र. 201, दक्षिणेस- मोकळी जागा.

7) कर्ज खाते क्र. 197030000384 27-07-2022 दिनांक 18-07-2022 रोजी 05-01-2023 शालीवन श्यामसुंदर जाधव, कविता शालीवन जाधव ₹. 21,34,962.88/-

<mark>अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन:</mark> सदनिका क्र. 206, एकुण क्षेत्रफळ सुमारे 591 चौ.फु. म्हणजे 54.92 चौ.मी. (बिल्ट-अप), दुसर मजला, एमराल्ड ग्रीन इमारतीत, फेज-111, भूखंड क्र. 90 वर बांधलेली, हिस्सा क्र. 5ए, क्षेत्रफळ सुमारे 00 हे-06आर, मांजरी बृद्धक, हवेली, जिल्हा पुणे, ग्राम पंचायत मांजरी बुद्रक यांच्या स्थानिक हद्दीत आणि उप निबंधक हवेली यांच्या हद्दीत, ता. हवेली, जिल्हा पुणे, **चतु:सीमा:** पूर्वेस-सदनिका क्र. 201, पश्चिमेस-अंतर्गत रस्ता, उत्तरेस- जिना, दक्षिणेस-डक्ट

8) कर्ज खाते क्र. 197050001309 दिनांक 10-08-2022 रोजी 07-01-2023 24-08-2022 श्री. अनिकेत दत्तात्रय चौधरी, श्री. दत्तात्रय पांड्रंग चौधरी ₹. 19,12,387.17/-श्री. अविनाश दत्तात्रय चौधरी, श्रीमती छाया दत्तात्रय चौधरी अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन: सदनिका क्र. 602, सहावा मजला, बिल्डींग क्र. ए, चटई क्षेत्रफळ सुमारे 33.2 चौ.मी., बंदिस्र

टेरेस/बाल्कनी क्षेत्रफळ सुमारे 5.17 चौ.मी., लगतचे टेरेस/ड्राय बाल्कनी, क्षेत्रफळ सुमारे 5.79 चौ.मी., एकूण वापरायोग्य चटई क्षेत्रफळ सुमारे 1.72 चौ.मी. एकूण चर्ट्ड क्षेत्रफळ सुमारे 45,88 चौ.मी., आणि खुली पार्किंग वापरण्याचा अधिकार, 'संस्कृती' या प्रकल्पात, सर्वे क्र. 358, हिस्सा क्र 1 (जुना सर्वे क्र. 623/1), एकुण क्षेत्रफळ सुमारे 01 हेक्टर 14 आर, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे-410506, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि नोंदणी जिल्हा पुणे उप-निबंधक जिल्हा आणि तालुका मावळ यांच्या हद्दीत आणि **चतुःसीमाः** पूर्वेस-जैन इंग्लीश स्कूल, दक्षिणेस-सर्वे क्र. 617, पश्चिमेस-डी.पी. रोड, उत्तरेस-सर्वे क्र. 618.

9) कर्ज खाते क्र. 343LAPC00001 25-03-2022 दिनांक 25-09-2021 रोजी 07-01-2023 किरण खींद्र जाधव, सुमन खींद्र जाधव ₹. 5,90,464.04/-खीद्र प्रभू जाधव **अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन:** भारतातील भूखंड स.क्र. 17, हिस्सा क्र. 8 त्यावरील बांधकामासह, गाव थेरगाव, भूखंड क्षेत्रफळ सुमां

02 आर म्हणजे 2000 चौ.फु. त्यावरील बांधकामासह, अलॉटेड मालमत्ता क्र. 891, भूखंड स.क्र. 17, हिस्सा क्र. 2 याचा भाग, संपूर्ण क्षेत्रफळ सुमारे 02 हे 54 60 आर मुल्यांकन रु. 3.60 पैसे इतके, गांव थेरगांव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे आणि ग्रामपंचायत थेरगांव यांच्या स्थानिक हदीत (आता पीसीएमसी यांच्या हद्दीत) पुणे आणि सदर प्लॉटच्या **चतुःसीमाः** पूर्वेस- 10 फुट कॉलनी रोड, दक्षिणेस-श्री. चंद्रसेन सखाराम इनकर यांची मालमत्ता, पश्चिमेस- श्री. शिवाजी मागुजी मावळे वांची मालमत्ता, उत्तरेस- श्री. सतीश महादेव घीवर यांची मालमत्ता.

 कर्ज खाते क्र. V187010000365, मध्कर बंडु लवाटे 25-03-2022 | दिनांक 22-03-2022 रोजी | 07-01-2023 सुवर्णा मधुकर लवाटे, आशिष मधुकर लवाटे ₹. 13,56,548.65/-**अनामत मत्तेचे/ अचल मालमत्तांचे वर्णन:** सदिनका क्र. 102, क्षेत्रफळ सुमारे 400 चौ.फु., पहिला मजला, मोरवा पार्क या इमारतीत, फेज-**V**

सर्वे क्र. 12 वर बांधलेले, हिस्सा क्र. 1/1, गल्ली क्र. 3, एकृण क्षेत्रफळ सुमारे 03 हे 63 आर, गाव पिंपळे गुरव, तालुका हवेली आणि जिल्हा पुणे-411061, चतुःसीमाः पूर्वेस- 15 फुट रुंद रस्ता, पश्चिमेस- 15 फुट रुंद रस्ता, उत्तरेस- श्री. सूर्यवंशी आणि श्री. चौधरी यांची मालमत्ता, दक्षिणेस-15 फुट रुंद रस्ता.

याद्वारे कर्जदार/जामीनदार आणि सर्व लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्भार कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या वर नमूद मागर्ण रकमेच्या आणि त्यावरील व्याजाच्या भाराधीन असेल

स्वा/- प्राधिकृत अधिकारी स्थान : पुणे

दिनांक : 10-01-2023

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

KIRLOSKAR BROTHERS LIMITED

A Kirloskar Group Company Registered Office: Yamuna, S. No. 98 (3 to 7), Plot No. 3, Baner, Pune 411 045 CIN: L29113PN1920PLC000670



Enriching Lives

NOTICE

(for the attention of equity shareholders of the Company) Sub.: Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

The Notice is issued pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 notified by the Ministry of Corporate Affairs effective from February 28, 2017 ("the Rules") read with Section 124 of the Companies Act, 2013, that the Interim Dividend pertaining to the Financial Year 2015-16, which has remained unclaimed for seven consecutive years will become due to be credited to Investor Education and Protection Fund (IEPF authority) in April, 2023.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF authority).

In compliance with the necessary requirements set out in the Rules, notice will be sent individually to the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to the account of the IEPF authority for taking appropriate action(s) as mentioned therein.

The Company will upload full details of such shareholders and shares due for transfer to the said account on its website at www.kirloskarpumps.com.

Shareholders may note that the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF authority including all benefits accruing on such shares if any, can be claimed by them after following the procedure prescribed in the Rules.

In case no valid claim is received on or before April 10, 2023, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the dividend and shares to the said account as per the procedure stipulated in the Rules without any further communication.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents Bigshare Services Private Limited., Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India. Tel: +91 22 - 62638200, 62638222 Fax: +91 22 62638299 E-mail: KBL@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com.

For KIRLOSKAR BROTHERS LIMITED

Place: Pune Date: 10.01.2023

Devang Trivedi Company Secretary

 Tel: +91 20 6721 4444 • Fax: +91 20 6721 1136 E-mail: secretarial@kbl.co.in
 Website: www.kirloskarpumps.com



राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ (शेड्युल्ड बँक)

वसुली विभाग, प्रधान कार्यालय, पेठ. ता. वाळवा, जि. सांगली. पिन कोड ४१५४०७. फोन नं.- . ०२३४२-२५२१३१,२५२१३३ मोबाईल नं.-९८६०६००७०० ई-मेलः recovery@rajarambapubank.org

परिशिष्ट ।∨ (नियम ८ (१) अचल संपत्तीकरिता ताबा नोटीस

ज्याअर्थी, खाली सही करणार राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून दि. २१/०७/२०२२ रोजी मागणी नोटीसा बजावल्या होत्या. कर्जदार मे. योगेश सीट कव्हर प्रोप्रा. योगेश अरुण भोसले यांना सदर मागणी नोटीसामध्ये नमुद केलेली अनुक्रमे १) रक्कम रु. ८३,८२,४२९/- (अक्षरी- त्र्याऐशी लाख ब्याऐशी हजार चारशे एकोणतीस मात्र) अधिक त्यावरील दि. २०/०५/२०२२ पासुनचे व्याज व इतर खर्च, २) रक्कम रु. ४०,१३,४०१/- (अक्षरी- चाळीस लाख तेरा हजार चारशे एक मात्र) अधिक त्यावरील दि. १८/०५/२०२२ पासुनचे व्याज व इतर खर्च, ३) ३०,८१,७१५/- (अक्षरी- तीस लाख एक्याऐंशी हजार सातशे पंधरा मात्र) अधिक त्यावरील दि. ०१/०६/२०२२ पासुनचे व्याज व इतर खर्च अशी एक्ण रक्कम सदर नोटीसा मिळाल्या तारखेपासुन ६० दिवसाचे आत बँकेत भरण्याची सुचना करण्यात आली होती.

वर नमुद कर्जदार यांनी मागणी नोटीसमध्ये नमुद केलेप्रमाणे रक्कम परतफेड न केल्यामुळे सदर कर्जदार, जामीनदार व तमाम जनतेस याद्वारे अशी सुवना देणेत येते की, खाली सही करणा-या प्राधिकृत अधिकारी श्री. रविंद्र राजाराम लोळगे यांनी सदर कायद्यातील कलम १३ (४) व नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा दि. ०४/०१/२०२३ रोजी घेतलेला आहे.

सदर कर्जदार, जामीनदार व तमाम जनता यांना ह्या नोटीसीद्वारे असे कळविण्यात येते की, त्यांनी खालील वर्णन केलेल्या मालमत्तेसंबधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु नये, जर केल्यास तो राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ यांची दि. २३/१२/२०२२ पर्यंतची एक्ण थकबाकी रक्कम रु. १,५५,४६,५७४/- (अक्षरी- एक कोटी पंचावन्न लाख सेहवाळीस हजार पाचशे चौ-याहत्तर मात्र) अधिक त्यावरील दि. २४/१२/२०२२ पासुनचे व्याज व झालेले व भविष्यात होणारे इतर खर्च यांस बंधनकारक राहील. सिक्युरिटायझेशन ॲक्ट मधील सेक्शन १३ सबसेक्शन ८ मधील तरतुदीनुसार सदरील तारण मिळकत कर्जमुक्त करणेबाबतच्या

कालावधीबाबत कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे

मालमत्तेचे वर्णन १) जिल्हा व तुकडी पूणे पोट तुकडी व तालुका हवेली मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली यांचे हद्दीतील पूणे म.न.पा. यांचे हद्दीतील गांव

मौजे हडपसर गावठाण येथील सिटी सर्वे नं. ६१, यांसी क्षेत्र ८३.१ चौ. मी. ही बांधकामयुक्त मिळकत.

दिनांक : ०९/०१/२०२३ ठिकाण : पेठ. ता. वाळवा. जि. सांगली

श्री. रविंद्र राजाराम लोळगे असि. जनरल मॅनेजर व प्राधिकृत अधिकारी राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ (शेड्युल्ड बँक)





20 01240MA IX CLINICAL RESEARCH

Industry Oriented Curriculum

Duration: 6 Months Weekend Batches Apply for January 2023 Batch

Enroll Now Eligibility: B.Sc/M.sc, B. Pharm, Biotech,

Nurssing Graduates, MBBS, BDS, BAMS, BHMS, B.PTh Contact

Kalyani: 91 7798386277 Reena: 91 9763084203

pgdcr.enquiry@gmail.com www.rubyhall.com



नोकरीविषयक

आयुर्वेदिक कंपनीसाठी शिक्षित/ बेरोजगार, महिला/ पुरुष घरी बसुन औषध पॅकिंग करून, दरमहा २५,०००/- -३०,०००/- कमवा. (१००% नोकरी) 2150 NOC शुल्क. संपर्कः

पाहिजेत

0070819391-6

मालमत्ताावषयक

9040578922.

आता आपल्या बजेटमध्ये कर्जत, खंडाला, लोणावळा पावना, लवासामार्ग, पानशेत डॅमला पाचगणी ट्रिस्ट प्लॉट. गोवा, गणपतीपुळे, दापोली, अलिबाग समुद्रबीचला प्रॉपर्टीसाठी-

8097641162/ 9371489932.

0070821190-1

दाते लॅन्डस् (झेरॉक्स) दादर (प.), कायदेशीर शेतकरी करतात, जमिनीविषयक सशुल्क सल्ला, कर्जत. रायगडमधील १८.५० गुंठे सोसायटी प्लॉट्स विकणे आहे. 9324371568/ 9076071568.



इतर जाहिराती

नावात बदल

माझे जुने नाव पार्थ मधुसुदन बेन्न्रर हे बदलून नवे नाव पार्थ मधुसुदनराव बेन्नूर असे झाले आहे. (महा. शासन राजपत्र पी-२२७३१४५, २२ डिसेंबर 2027)

Sub Sreekumaran, B

Mukhakkadu. Sreepadam, ARA 228,

Kerala Pin 695029 here by Declared that my Son's old name Anand SK Changed to new name Anand S K for change in documents of AOC Records vide Aff.No. 167/2023 dt.4 Jan

0090317839-1

0090317841-1

My old name is Sonali Vikram Aher Changed to new name as Sonali Shivaji Mogal vide Affidavit No 113/2023 Dated 06/01/2023.

I have changed my name Madhav Maruti Harale (new name) my old

Old name Rubinabi

0090317855-2

I Service No. JC 732152F Residing At TC 92/3360,

Thiruvananthapuram

I Vardaram Bhuraram Chaudhari Change To My Name Vardaram Bhuraji Chaudhary As Per Affidavit No -50/2023

0090317846-2

0090317838-2

My Old Name Manoj Shishupalrao Cheulwar changed to new as Manojkumar Shishupalrao Cheulwar by Affidavit No. 2093 Dated 6/1/23 0090317847-1

Mohammed Saeed Shaikh has been changed to new name Rubina Mohammed Saeed Shaikh (By

affidavit B/465/2023).

0090317835-1 My old name was Rajeev KumarChange to new name as Rajeev Kumar SinghVide Affidavit No. 2179-A Dated. 07.01.2023

0090317842-1

My old name is Shanta Nathumal Bhatia Changed to new name as Bharti Manohar Bhatia vide Affidavit No 112/2023 Dated 06/01/2023

0090317846-1

0090317848-1

My old name is Archana Shahadev Dhakne change to new name as Sunita Kiran Kedar Vide Affidavit no. 2948 dated 09/01/2023.

Name Changed (Old Name) Alok Singh to (New Name) as Alok Kumar Singh as per

Affidavit No:12/2023.

0090317845-1 My incorrect name was Arya Nimish Bhavsar and changed to Correct name as Aarya Nimish

No.01/2023 dt 3/1/2023

0090317840-1

I have changed my name from YOUVARAJ BABURAO RATHOD to YUVRAJ BABURAO RATHOD as per Document.

Bhavsar affidavit

0070821352-1 I have changed my name from Sheetal Dadasaheb Gholap to Sheetal Amol Chavan as per Maharashtra Gazette No. (M-

22180293).

WWW.LOKSATTA.COM

0070821373-1

I have changed my name from Amandeepsingh Tejindersingh Virdi to Amandeep Singh Virdi as per Maharashtra Gazette No. (M-22182839).

0070821370-1

I have changed my name Purva Anil Bonde (new name) my old name Purva Hariom Thakare Affidavit no. 112/2023. 0090317838-1

यात्रा विशेष

हॉटेल रिसॉर्टस्

केवल्यफार्म नागांव अलिबागमध्ये फॅमिली/ ऑफिसकरिता प्रदूषणमुक्त निसर्ग सान्निध्यातील होमस्टे ! व्हेज-नॉन.व्हेज जेवण. खेळ, साईटसीईंग सर्व योग्य दर, मार्गदर्शनासह ! जोशी, 9653231807.

0090317836-1

स्थावर पावस-मार्लेश्वर-डेरवण दर गुरुवारी, 4 दिवस, मालमत्ता? तुमच्या

महत्त्वपूर्ण निवेदन अपेक्षेप्रमाणे व्यवहार होण्यासाठी 'लोकसत्ता'त एक

यात्रासहल

देशपांडे ट्रॅव्हट्स चारधाम यात्रा हरिद्वार-ऋषिकेशसह 13 दिवस, 3 टायर एसी, 24 एप्रिल 8, 18, 29 में , 8, 19 जून 32,501/- प्रत्येक वैष्णोदेवी-काश्मिरसह

दिवस, ३ टायर एसी, 15, 22, 29 एप्रिल 6, 13, 20, 27 में , 28,501/- प्रत्येकी दार्जिलिंग-सिक्कीम भूतान व्हिसासह 14 दिवस, 3 टायर एसी 25 में, 45,500/- प्रत्येकी अष्टविनायक दर्शन-जेजुरे

प्रती बालाजी-आळंदीसह दर शुक्रवारी, ३ दिवस, कॉर्नोमेक २,९५१/-, स्वतंत्र रूम ३,८५१ पढरपूर-तुळजापूर गाणगापूर-अक्कलकोटसह दर गुरुवारी, ४ दिवस, इकॉर्नॉमिक ३,२५१/-, स्वतंत्र रूम ३,८५१

गणपतीपुळे-रत्नागिर्र

डकानोमिक ३,८५१/-, स्वतंत्र रूम ५,५५१ 9820962500 9819453043

(ॲडव्हर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळजी घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची (कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाही तरी, आपल्या बत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील वाहिरातदा कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरोबर व्यवहार केल्याम्ळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान वा हानी ज्ञाल्यास त्यासाठी अथवा संबंधि जाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेडला जबाबदार टरविता वेण नाही. त्यामुळे वाचकांना आमही असा सल्ला दे की, जाहिरातदारांना कोणतीही स्वकम प्रेषिर छोटी जाहिरात बरण्यापूर्वी अथवा त्यांच्यावरोवर कोणत्या स्वरूपाचे संगतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अध एखाद्या जाहिरातीवर आधारित कोणतीही करण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी

शरद प्रेस सर्व्हिस श्री. शरद नवले, ४४४-बी, रास्ता पेठ, दीनबंधु बिल्डिंग, पं.जवाहरलाल नेहरू मार्ग, पुणे-४११०११. मोबा. ९८२२०३१०२७, ९८२२५०४६३०

रविवार पेठ एसपी पब्लिसिटी ॲण्ड डिझाईन श्री. शाकिर शेख, १०४७, रविवार पेठ, दीलवाला स्वीट मार्टसमोर, सदाशिव पेठ

डॉल्फिन ॲडव्हर्टायझिंग

राही चेंबर्स, २०. सदाशिव पेठ.

पूर्ण-४११०३०. फोन २४३३३७७२, मोबा. शिप्रा असोसिएट्स डेपो. प्रशांत कदम, ५६७, सदाशिव पेठ, पायोनिर हाऊस, लक्ष्मी रस्ता, पुणे. फोन २४४६५३३५, २४४५२५०० सुरेखा ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस सचिन एस. पाटील, १२६४, ओम अपार्टमेंट, लेन नं. ६, शुभनगर, बाजीराव रोडजवळ, वाडिया हॉस्पीटलसमोर, पुणे. फोन २४४८४१०६, मोबा. 9८२३४७७२२३. पल्लवी ॲंड्स

श्री. सचिन पांडुरंग रासकर, १४३७, नंदन अपार्टमेंट्स, एस. पी. कॉलेजसमोर, सदाशिव पेठ, पुणे. मोबा. ९६०४३५१०१०. 0070819320-13-1 रावेल ॲड्स बी-२०४, आकृती संकुल, पाचवा मजला, विजयनगर कॉलनी, टिळक

> रस्ता, सोनी शोरूममागे, सदाशिव पेठ, पुणे-३०. फोन 28333828/2. प्रतिबिंब पब्लिसिटी श्री. विजय विनायक गायकवाड,

३७, बुध घोश हौ.सो., जुनी सांगवी, पुणे-४११०२७. मोबा. 9८२२३४३३४५. 9८९०७८७९४६. व्ही. आर. ॲडव्हर्टायझिंग श्री. विनायक भुजबळ, ९, गुडविल पार्क, लेन नं. २, कृष्णानगर स.नं. ७१/१/२, नवी सांगवी, पुणे-

४११०२७, मोबा.

९९२२६१३७७५,

९७६७९७३६६५.

संहगड रस्ता एस. क्लासिफाईड ऑफिस नं. १०५, मोहिते पॅराडाईज, पहिला मजला, कासट सिलेक्शन बिल्डिंग, आनंदनगर,

सिंहगड रोड, पुणे-५७. फोन २४३५४०८५, २४३५२५६०. विविध सेवा १४८१, शुक्रवार पेठ, शनिपार, मंडई रस्ता, पुणे-४११००२. फोन

२४४६६६८४, २४४३२०७१, मोबा. ९३७३०८२४४४. तळगाव दाभाड चक्रधर ॲडव्हर्टायझिंग १०९, सी-१, कलश अपार्टमेंट,

राव कॉलनी, भंडारी हॉस्पीटलमागे, तळगाव दाभाडे. मोबा. ८८५५८७३५००/ ९६७३१२९९७३ अप्पर शेवटचा बसस्टॉप, टिळक रस्ता संवाद सर्व्हिसेस अमित कॉम्प्लेक्स, ४७४, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, टिळक रस्ता.

पूर्ण-४११०३०. रविराज पब्लिसिटी टी. के. मंकनी, २०१८, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे-३०. फोन २४४७५२२१, २४४७७४०५ एमॲण्डके टेकमिडिया प्रा. लि.

चौथा मजला, श्रीकृष्णा रेस्टॉरंटवर, विमाननगर, पुणे. फोन ४१२८१०६९, मोबा. ९७६२९०७११२, ९८६०८१३८३१. गौरी कम्यनिकेशन्स श्री. शेखर दत्तात्रय बोडके, स.नं.

ऑफिस नं. २६, रॉयल टॉवर्स,

मोबा. ९९६०६८७४६६. श्रिया एजन्सीज श्री. आनंद कुलकर्णी, कस्तुरबा हो. सोसायटी, साठे बिस्किट्स फॅक्टरीसमोर, पुणे-आळंदी रस्ता

पुणे-४११०१५. स्योग एन्टरप्रायझेस सी/ओ संदीप बुक स्टॉल, स्वजस

९९६०११११२३.

कॉम्प्लेक्स, परिहार चौक, ऑधगाव, पुणे-७. मोबा. ९४२२०१११८१. चोरडिया कम्युनिकेशन्स अर्षद अजित चोरडिया, १७/१८, औंधगाव, कॉसमॉस बॅंक लेनसमोर ऑध, पुणे-७. फोन २५८८६११८,

श्रद्धा अंड्स श्रीमती उज्ज्वला कोटबागी 'ए' विंग, वास्तु-सुंदर, कुमार क्लासिकजवळ, पुणे-७. मोबा ९३७१०५५७९९

अप्पा बळवंत चौक मे. व्ही. व्ही. मेढी वरुण मेढी, १५३, बुधवार पेठ,

जोगेश्वरी मंदिराजवळ, 'गणराज बुक्स'समोर, डीटीडीसी कुरिअरच्या वर, दुसरा मजला, पुणे-२. फोन 90729819404 ८७९३६४७५०५, (०२०) 58865688

विववववाडी अंड सर्व्हिस अमोल नलावडे स.नं. ६५९/२८, राजीव गांधीनगर, बिबवेवाडी, पुणे-१७, मोबाईल ९४२०७२९९१४, ९०२१८५१४६० आकाश ॲडव्हर्टाझिंग सी. एस. सवार, ६४५/१, शॉप नं. ४, रासकर कॅम्पस, बिबवेवाडी मेन

रोड, बिबवेवाडी, पुणे-३७. मो. ९९२२२२१२६१. बाजीराव रोड श्री गणेश ॲडव्हर्टायझिंग आर. निर्मला, आर. रवी, 'रेमेडी' १९२९, बाजीराव रोड, टेलिफोन भवनसमोर, पुणे-३०. फोन २५२३२७६२, मोबा.

९९२२२२०९८५. बंडगार्डन ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग मापदान फिर्लोश, ऑफिस नं. २६-६-७-८, अशोका मॉल, सन ॲण्ड सॅन हॉटेलसमोर, बंडगार्डन रोड,

११५/११४, शर्निक रेसिडेन्सी, भवानी पेठ मुंबई-बंगलोर हायवे, वारजे, पुणे. ग्लोब एन्टरप्रायझेस तन्वीर रेहमान शेख, ७१८, भवानी पेठ, पूना कॉलेज रोड, पुणे-१. मोबा. ९८९००७३८८३.

संवाद अंड्स. गवळी बिल्डींगजवळ, पुणे-नाशिक रस्ता, भोसरी, पुणे-३९. चिचवड

ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग

श्री. आशफाक ए.शेख, सी-२५, एमआयडीसी कमर्शियल बिल्डिंग नं. १, आवबीएमआर कॉलेजजवळ, चिंचवड, पुणे, फोन २७४७०२८२, ९८२२७९२५८३.

lassifieds



TUESDAY, JANUARY 10, 2023

FINANCIAL EXPRESS

SAINIK FINANCE & INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 129, Transport Centre, Rohtak Road, Punjabi Bagh, New Delhi-110035 E-mail: legal.secretarial@sainikmining.com Website: www.sainikfinance.com Tel: 011-28315036 Fax: 011-28315044 CIN: L26912DL1991PLC045449

Notice of shareholders for KYC updation

Notice is hereby given to the shareholders of Sainik Finance & Industries Limited that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR2021/ P/2021/655 dated Nov 03, 2021 & Clarifications SEBI Circular No: SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/2021/687 dated December 14, 2021 vide which SEBI has mandated that the Listed Companies and their Registrar and Share Transfer Agents (RTAs) to obtain requisite documents for mandatory updation of PAN. Bank details & Nomination details etc. of all shareholder for physical securities through their RTA, falling which your shares shall be liable to be frozen in accordance with the aforesaid circular

You all are therefore requested to complete the following formalities/provide the following documents to our RTA i.e. Indus Portfolio Private Limited to enable us to update your recordsin order to avoid said freezing:

- Duly filled & signed Form ISR-1 containing valid Email ID & Phone Number etc. Self-attested copy of Pan Card & Address proof (Preferably Aadhar) of the registered
- shareholder. (PAN should be linked with Aadhar). Original cancelled cheque, name of shareholder should be printed on it, or copy
- of Passbook, or Bank statement attested by the Bank. Duly filled in and signed Form SH-13 for registration of nominee or duly signed

Form ISR-3 for opting out of nominee. Transaction/s in case of non-complied folio/s would be frozen with effect from April

Contact Details of the Company's R & T Agent:

M/s Indus Portfolio Private Limited Correspondence Address: G-65, Bali Nagar, New Delhi - 110015

Phone: +91 11 47671200 / 47671214 E-mail: rntnew@indusinvest.com, rs.kushwaha@indusinvest.com

The relevant forms for nomination and updation of KYC details i.e. ISR-1, ISR-2, ISR- SH-13 and SH-14 are available the Company's website athttp:// www.sainikfinance.com/2023/Forms.pdf

For Sainik Finance & Industries Limited

Rudra Sen Sindhu

Director

Place: New Delhi Date: 09.01.2023

> एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited भारत सरकार एवं डिमाचल प्रवेश सरकार का संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.)

CIN No. L40101HP1988GOI008409

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given pursuant to provisions of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time. The IEPF Rules, amongst other matters, provide that all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, shall be transferred in the name of Investor Education and Protection Fund (IEPF).

Adhering to the requirements as set out in the IEPF Rules, the Company has also communicated individually to concerned shareholders at their latest available addresses, whose shares are due for transfer to IEPF Authority under the said rules for taking appropriate action.

Further, in terms of relevant IEPF Rules, the Company has also uploaded details (including DP & Client ID/Folio Number) of concerned shareholders whose shares are due for transfer to IEPF on website of the Company (www.sjvn.nic.in) under the Investor Relations Section. The details uploaded by Company on its website should be regarded and shall be deemed as adequate notice in respect of transfer of shares

Shareholders are advised to claim the unclaimed dividend amount from the Financial Year 2015-16 onwards immediately by sending a formal letter mentioning their beneficiary account no. or folio number along with self - attested copy of PAN card and address proof immediately to Alankit Assignments Limited., Registrar and Share Transfer Agent of the Company by 25th March, 2023.

In case the Company / Registrar & Share Transfer Agent does not receive any communication from the concerned shareholders claiming dividend of any of the past Seven Financial years by 25th March, 2023 or such other date as may be extended, the Company shall proceed to transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, without any further notice as per procedure set out in IEPF Rules.

Shareholders may please note that the shares and unclaimed amounts transferred to the IEPF can be claimed back from the IEPF after following the procedure prescribed under the Companies Act, 2013 and IEPF Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed amount and shares transferred to IEPF pursuant to provisions of said rules, as amended from time to time.

For any queries or clarifications on the subject matter, shareholders may contact:

Company Secretary, SJVN Limited SJVN Corporate Office Complex, Shanan, Shimia - 171006 Tel: 0177 - 2660075 Email: Investor.relations@sjvn.nic.in rameshk1@alankit.com

Alankit Assignments Limited Alankit Heights, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110 055. Tel: 011 -42541957

For SJVN Limited

Place: Shimla

Soumendra Das

Date: 10.01.2023 Company Secretary Regd. Office: SJVN Corporate Office Complex, Shanan, Shimla - 171006 (HP) Tel: 0177- 2660070, Email: Investor.relations@sjvn.nic.in, Website: www.sjvn.nic.in

CAREER POINT LIMITED

Registered Office: Village Tangori, Banur, Mohali, Punjab-140601 Corporate Office: CP Tower 1, Road No. 1, IPIA, Kota, Rajasthan-324005 CIN: L80100PB2000PLC054497, Phone: 080-47250011, 90575-32030 Website: www.cpil.in, E-mail: investors@cpil.in

NOTICE OF POSTAL BALLOT / ELECTRONIC VOTING (E-VOTING) [Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies

(Management and Administration) Rules, 2014)

Members of Career Point Limited (the "Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and Section 110 and any other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in accordance with applicable guidelines/circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Company is seeking approval of the members by way of Special Resolution through Postal Ballot (only through remote e-voting) for Approval for the Alteration and/or modification of the objects of the Company and consequent amendment of the Memorandum of Association of the Company.

In view of the continuing Covid-19 pandemic and in compliance with the various MCA circulars, the Notice of the Postal Ballot alongwith the Explanatory Statement thereof has been sent by e-mail to the members of the Company on Tuesday, January 10, 2023. The Postal Ballot Notice has been sent to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names appear on the Register of Members/List of beneficial Owners as received from the Depositories i.e. National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on cut-off date i.e, January 06, 2023. In compliance with the aforesaid MCA Circulars, the communication of assent and dissent of the members would only take place through remote e-voting system. Postal Ballot Forms and Pre-paid business envelope will not be sent to the members for this Postal Ballot. Members of the Company who have not yet registered their email address are requested to get their email addresses registered at earliest along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio at the email ID investors@cpil.in.

The Notice is also available and can be downloaded from Company's website, www.cpil.in, the website of Stock Exchanges i.e.www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of RTA Ankit Consultancy Private Limited at www.ankitonline.com. A person, who is not a Member as on Cut-off Date, should treat this Notice for information purposes only. The Company has engaged the services of NSDL, for providing remote e-voting facility to all its Members, to enable them to cast their votes electronically on the special resolutions set forth in the Notice. The details with respect to e-voting are given hereunder:

- . The Date and Time of commencement of remote e-voting: Thursday, January 12,
- The Date & Time of end of remote e-voting: Friday, February 10, 2023 at 5:00 p.m (IST). Thereafter the said facility shall be disabled by NSDL.

Only those Members, whose names appear on the register of members/List of beneficial Owners as received from the Depositories as on cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting. Once a vote is casted by the Members, the same cannot be changed subsequently. The Board of Directors of the Company has appointed Mr. Amit Gupta, Advocate as Scrutinizer for conducting the Postal Ballot process. The result of the Postal Ballot through remote e-voting will be announced on or before February 12, 2023 by the Chairman or any other person authorized by Board. The said results would also be available on the website of the Company, website of RTA and simultaneously communicated to the stock exchanges. The last date specified by the Company for e-voting i.e February 10, 2023 shall be the date on which the resolutions shall be deemed to have been passed, if approved, by way of the Special resolution.

> By the Order of the Board of Directors Sd/- For Career Point Limited Manmohan Pareek Company Secretary & Compliance Officer

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice Tender No: 90/2022-23/ KWA/ PHC/TVLA

JJM-3rdSLSSC - Supply and laying pumping main distribution lines & providing 4159 FHTCs in Chittar Pts including road restoration works. EMD: Rs. 500000, Tender fee: Rs. 17700, Last Date for submitting Tender: 30-01-2023 02:00:pm **Phone**: 04692600162, **Website**: www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in Superintending Engineer

KWA-JB-GL-6-1383-2022-23 **Pathanamthitta**

PH Circle

SALE NOTICE FOR ASSETS OF HINDUSTAN PAPER CORPORATION LIMITED- In Liquidation

(A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 02nd May 2019) Registered Office of the Company: South Tower,4th Floor, Scope Minar Complex, Laxminagar,

District Centre, New Delhi-110092 Public Announcement for e-auction to be held on 13.02.2023 from 12:00 noon till 04:00 PM (With unlimited extension of 5 minutes each) for sale of following assets of Hindustan Paper Corporation Limited-In Liquidation under Insolvency and Bankruptcy Code 2016 (Refer E-auction Process document for details) on AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS") THROUGH E-Auction service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger). The sale of assets shall be done by the undersigned through the e-auction platform https://ncltauction.auctiontiger.net

Location/Assets	Address/Area	Lot	Price (INR)	Bid (INR)	(INR)
1,13,62,231 Equity Shares of Rs. 100 each of Nagaland Pulp & Paper Company Limited	Nagaland Pulp & Paper Company Limited (CIN: U21012NL1971SGC001349) having its registered office at PAPER NAGAR; P.O TULI, DIST - MOKOKCHUNG NL798623	Lot- 1	4,33,35,000	4,00,000	40,00,000
Maruti Suzuki Swift Dezire-LXI WB02AJ8669 Petrol,Registration Date:11.07.2016 Tax Valid up to: 10.07.2021	HC BLOCK, Near Calcutta Heart Clinic & Hospital, IC Road, Sector-III, Salt Lake City, Kolkata, West Bengal-700106	Lot- 2	1,77,390	5,000	15,000

Last date for receipt of Expression of Interest (EOI) 25.01.2023 by 5 PM. The auction will be cancelled in case no EOI is received by 25.01.2023 by 5 pm. The last date for payment of EMD is 10.02.2023 by 5PM. All EOIs are subject to Invitations uploaded on http://hindpaper.in. The E auction information document and General Terms and conditions of online auction sale are also available on website https://ncltauction.auctiontiger.net. All communication to be addressed to kuverma@gmail.com/liquidation.hpcl@gmail.com

> Kuldeep Verma Liquidator of Hindustan Paper Corporation Limited IBBI Regn No-IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038 Registered Address: 46 B.B Ganguly Street, 5th Floor Unit No.-501, Kolkata-700012 AFA valid till-11.12.2023 Registered Email id: E: kuverma@gmail.com Phone: +91 98360 77900 Date: 10.01.2023

> > Place: Kolkata

VAKSONS AUTOMOBILES LIMITED

CIN: L51502DL2003PLC119052

Registered Office: 105, 1st Floor, Barodia Tower, Plot No 12, D Block, Central Market, Prashant Vihar, New Delhi - 110085 | Telephone No. 0260-3255493 E-mail: info@vaksonsautomobiles.com | Website: https://vaksonsautomobiles.com

NOTICE

Notice is hereby given to the Members of Vaksons Automobiles Limited ("th Company") pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014 ("Rules"), Secretarial Standard - 2 on General Meeting (the "SS-2") Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations" including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and any other applicable laws and regulation, for consideration of Appointment of Ms. Radhika Kharote as Independent Director of the Company as Special Business through Postal Ballot by voting through electronic voting (e-voting) and for the same consent of members is hereby sought.

In terms of MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice electronically on 9th January, 2023 to the Members of the Company holding shares as on 06th January, 2023 ("Cut Off Date"). Members whose names are recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositorie as on the Cut-Off Date will be entitled to cast their votes by e-voting. Member who have not registered their email address and mobile numbers, are requested to register/update the same with RTA i.e. Cameo Corporate Services Ltd by writing them to investor@cameoindia.com

In accordance with the guidelines, hard copy of the Postal Ballot Notice alongwith postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the asset or dissent of the Members would take place through the voting system and Ballot Forms only. In this regard the notice of Postal Ballot can be downloaded from the website of

of NSDL (being the E-voting service provider) at www.evoting.nsdl.com. The notice is also displayed on the website of BSE Limited where shares of the company The Company has engaged the services of National Securities Depository Limited

the Company at www. http://vaksonsautomobiles.com/and also on the website

(NSDL) for the purpose of providing e-voting facility/Postal Ballot to all its Members. Members are requested to note that the e-voting shall commence from Tuesday 10th January, 2023 (9:00 AM IST) to Wednesday, 08th February, 2023 (5:00 PM IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter. The Board of Directors has appointed Mr. Jigarkumar Gandhi (Membership No

7569 and Certificate of Practice No. 8108), Practicing Company Secretary, as the scrutinizer for conducting the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner. The results of the e-voting will be declared latest by Friday, 10th February, 2023 and will also be uploaded on the Company's website and In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer

the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in For VAKSONS AUTOMOBILES LIMITED

ARC FINANCE LIMITED

18, RABINDRA SARANI, PODDAR COURT, GATE NO.4,

4TH FLOOR, ROOM NO.3, KOLKATA-700001

CIN NO. L51909WB1982PLC035283:

Email.ID. arcfinancelimited@gmail.com;www. arcfinance.in;

Contact. No. 033-3258-9854

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra-ordinary General Meeting ("EOGM") of the Company

will be held on Saturday, 04th February, 2023 at 01:30 p.m. through Video Conferencing

(VC)/ other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing

Regulation") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 read with

General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 read with General Circular No. 39/

2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December

8, 2021 and 3 /2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs

Government of India (collectively referred to as "MCA Circulars") followed by Circular

issued by the SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the business

as set out in the Notice calling the EOGM. Members attending the EOGM through VC/

OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under section 103 of

In compliance with the relevant circulars, the Notice of EOGM, inter-alia, including the

e-voting instructions, have been sent only by electronic mode on Saturday, 07th January,

2023 to those Members whose email address are registered with the Company/ Depository

Participant (DP) and to all shareholders whose names appear on the Register Member/

list of Beneficiary Owners as received from National Securities Depositories Limited

(NSDL)/ Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business

hours on 28th January, 2023. Members may note that the Notice of EOGM will also be

available on the website of the Company www.arcfinance.in, website of the Stock Exchange

i.e. BSE Limited and CSE Limitedat www.bseindia.comand National Securities

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the

Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has offered

electronic voting facility (remote e-voting) for transacting the business through NSDL

to enable the Members to cast their votes electronically. Additionally, the facility for voting

through electronic means shall also be made available at the time of EOGM and Members

attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting and

Members whose names appears on the Register Members/ Register of Beneficial

Owners maintained by the Depositories as on the cut-off date for voting i.e. January 28,

2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting at the EOGM. Any person,

who acquires shares of the Company and become a member after dispatch of the Notice

but before cut-off date for voting i.e. 28th January, 2023, may obtain the login id and

password by sending a request to evoting@nsdl.co.in or contacting our RTA ABS

The remote e-voting period would commence on 01st February, 2023 (Monday) 9:00 A.M.

(IST) and ends on 03rd February, 2023 (Wednesday) 5:00 P.M. (IST). Members will not

be able to cast their vote electronically beyond the said date and time and the remote e-

voting module shall be disable for voting by NSDL thereafter Mrs. Pooja Amit Gala

(Practicing Company Secretary), has been appointed as a Scrutinizer for conducting the

remote E-voting process at the EOGM. The Members who have cast their vote by remote

e-voting prior to the EOGM may also attend the EOGM, but shall not be entitle to cast

Members holding shares in physical from who have not registered their email address

are requested to register their email addresses with respective depository participants

and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NSDL

or Registrars of the Company M/s. ABS Consultant Pvt. Ltd can be forwarded at email

By Order of the Board For ARC Finance Limited

Dinesh Agarwal

DIN: 08394760

(Director)

Consultant Pvt. Ltd. Registrar & Share Transfer Agent at absconsultant@vsnl.net

Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com.

e-voting at the EOGM are provided in the Notice.

Transfer Agent, M/s. ABS Consultant Pvt. Ltd.

evoting@nsdl.co.in or absconsultant@vsnl.net.

Place: Kolkata

Date:07-01-2023

Place : Delhi Date: 10th January, 2023

the Act

Mr. Atul Kumar Jain **Managing Director** DIN: 00004339

A Kirloskar Group Company Plot No. 3. Baner. Pune 411 045 CIN: L29113PN1920PLC000670

KIRLOSKAR BROTHERS LIMITED Registered Office: Yamuna, S. No. 98 (3 to 7),

यूको बैंक 倒 UCO BANK

Date: 10.01.2023

E-AUCTION SALE NOTICE

COX & KINGS FINANCIAL SERVICE LIMITED

(UNDER LIQUIDATION)

CIN - U74999MH2016PLC289073

Liquidator: Mr. Pardeep Kumar Sethi

Liquidator Address: RBSA Restructuring Advisors LLP, 1121, Building No.11, Solitaire

Corporate Park, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400 093

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of Auction: 13.02.2023 from 11.00 a.m. to 1.00 p.m.

(With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by Cox & Kings Financial Service Limited (in Liquidation) forming part of

Liquidation Estate of Cox & Kings Financial Service Limited in possession of the Liquidator,

appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide order dated 11.10.2022.

The sale of properties will be done by the undersigned through the e-auction platform

Interested applicants may refer to the complete e auction Process Document containing

complete auction information and terms and conditions including EMD requirement etc

available on https://ncltauction.auctiontiger.net or may request through e- mail to

The Liquidator has the right to accept or cancel or extend or modify any terms and conditions of

Deadline for payment of EMD (i.e. 10% of reserve price) and document submission is 05.00

E Auction will be conducted on "AS IS WHERE IS "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS"

5. The physical possession of entire lot of Plant and Machinery comprised above shall have to be

For any technical query regarding E-auction process, contact Mr. Praveen Thevar at +91

Corporate Identification Number: L40101DL1975GOI007966

Regd. Office: NTPC Bhawan, Core-7, SCOPE Complex 7, Institutional Area,

Lodi Road, New Delhi -110003, Tel.: 011-24367072, Fax No.: 011-24361018

Email:isd@ntpc.co.in, Website: www.ntpc.co.in

ATTENTION VALUED SHAREHOLDERS OF NTPC LTD.

Pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 and the Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer, and

Refund) Rules, 2016, (IEPF Rules 2016), a Company is required to transfer

the amount of unpaid dividend remaining unpaid and unclaimed for a

continuous period of seven (7) years from the date of transfer of such amount

to Unpaid Dividend Account to the credit of the Investor Education and

Further, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 and IEPF

Rules, 2016, all shares in respect of which dividend has not been paid or

claimed for seven consecutive years or more, shall also be transferred to

Details of the shareholders, in respect of shares for which dividend had

remained unclaimed or unpaid for seven consecutive years and transferred

to the IEPF Authority's Demat Account, are available on the website of the

The Final Dividend for the financial year 2014-15 @ Rs. 1.75 per equity share

was paid on 30.9.2015. As per the provisions of the Companies Act, 2013,

the unpaid and unclaimed amounts of the aforesaid dividend became due for

transfer to Fund. The corresponding shares of the holders who have not

encashed/ claimed their dividend for seven consecutive years are also liable

Shareholders may please note that if any amount/ shares are transferred to

the Fund, then the same has to be claimed from the 'Investor Education and

Protection Fund Authority' following the procedure as provided under IEPF

Shareholder(s) may refer to "IEPF Details" under the "Investors" section of the

website: www.ntpc.co.in for further information for unclaimed/ unpaid

dividend/ shares due to be transferred to IEPF Account. To avoid the

inconvenience of claiming the refund/ shares from 'Investor Education and

Protection Fund Authority', shareholders who have not received/claimed/

encashed warrant(s) relating to the Final dividend for the financial year 2014-

15 paid in September 2015 may lodge their claims with the RTA i.e. Beetal

Financial & Computer Services (P) Ltd. Beetal House, 3rd Floor, 99 Madangir,

Behind Local Shopping Centre, Near Dada Harsukhdas Mandir, New Delhi-

110062.Tel.: (011) 29961281, 29961282, Fax: (011) - 29961284 and Email:

ntpc@beetalfinancial.com or with the Dy. Nodal Officer, Investor Services

Department, NTPC Ltd. at the address indicated above. Shareholders may

kindly ensure that claim, if any, is received by the RTA/ NTPC Ltd. on or

before 22.1.2023 to ensure that unclaimed/unpaid dividend amount and

Subsequent last dates for lodging claims for unpaid/ unclaimed dividend and

NTPC Ltd. had also issued Tax- Free Bonds - 2013, Tax-Free Bonds - 2015

and Bonus Debentures. Investors are also requested to check the details of

such unclaimed interest amounts of Tax-Free Bonds and Bonus Debentures

under the "Investors" section of the website: www.ntpc.co.in and lodge the

claim with the KFin Technologies Limited (RTA for Tax-Free Bonds and Bonus

Debentures) at Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli Financial

District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500032, Phone

No: 040-67161518; Fax: (+91 40) 2343 1551 and Email: einward.ris@kfintech.com

Shareholders(s) are requested to keep their email ID and other relevant

details updated with their Depository Participant (DP), in case of shares

held in dematerialized form and with the Company/RTA, in case of

Leading the Power Sector

or with the Dy. Nodal Officer, Investor Services Department, NTPC Ltd.

Last dates of lodging claims

28.2.2023

25.10.2023

13.3.2024

For and on behalf of NTPC Ltd.

(Arun Kumar)

Company Secretary

Dividend%

16.00%

17.50%

26.10%

Protection Fund (Fund) setup by the Central Government.

to be transferred to IEPF Authority's Demat Account.

shares are not transferred to the Fund.

shares to IEPF are as under:-

Dividend

Interim

Final

Interim

shares held in physical form.

Date: 9.1.2023

Place: New Delhi

Financial Nature of

Year

2015-16

2015-16

2016-17

NTPC Limited

(A Govt. of India Enterprise)

Liquidator has the right to reject any of the bids without assigning any reasons.

9722778828, 07968136837/6842, Email Id: praveen.thevar@auctiontiger.net.

taken within 15 days of payment of entire Sale consideration.

E-Auction or the liquidator can cancel the E-Auction or any item of E Auction at any time. The

Price

Rs.

9.10.000/-

Reserve Earnest Money Incremental

Bid

10,000/-

Mr. Pardeep Kumar Sethi,

IBBI/IPA-001/IP-P00711/2017-2018/11265

Liquidator

Deposit (EMD)

91.000/-

https://ncltauction.auctiontiger.net.

Bhiwandi Maharashtra, 421302

and "NO COMPLAINT" basis only.

ip.ckfsl@rbsa.in.

Date: 10.01.2023

एनटी पीसी

NTPC

Company at www.ntpc.co.in.

Place: Mumbai

Plant & Machinery - majorly being IT Assets

situated at A/5, Unit no 201 to 207, Krishna

Complex, Opposite Tata Motors, Sonale village,

Terms and Condition of the E-auction are as under:

Description

(A Govt. of India Undertaking)
Head Office – II, Department of Information Technology
3 & 4, DD Block, Sector – 1, Salt Lake, Kolkata–700064

NOTICE INVITING TENDER

UCO Bank Invites EOI/ Tender for the following:

Secret Key Management Solution (E-tendering) Supply of Privilege Identity Management (PIM) Licenses through GeM portal

1. Expression of Interest (EOI) for Procurement of Open API Banking &

For any details, please refer to https://www.ucobank.com (Deputy General Manager)

सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust

Department of Information Technology

Gujarat NRE Coke Limited – in Liquidation **PUBLIC NOTICE OF AUCTION**

Notice is hereby given by the undersigned to the public in general that the belowmentioned assets and items owned by Gujarat NRE Coke Limited - in Liquidation ("GNCL"), is being sold 'via e-Auction' under the terms and conditions specified below. The sale is without any kind of warranties or indemnities.

Auction Date Monday, February 06, 2023, from 11:00 AM to 5:00 PM. Each and Time auction will have an unlimited extension of "5 minutes" i.e. the end time of the e-Auction will be extended by 5 minutes each time if bid is made within the last 5 Minutes before the closure of the auction. Assets/Items Set of Power Plant Equipments (Collectively) of Gujarat NRE Coke for Sale Limited (in Liquidation) at Dharwad, Karnataka, and Investments in unlisted equity shares, the details of which are available in the process memorandum on the website www.gujaratnrecoke.com Reserve Price

Block A: Set of Power Plant Equipments -INR 18,95,26,103 (Rs. 18.95 crores) Block B: Investments in unlisted equity shares-INR 4,47,79,340 (Rs. 4,48 crores) (The above reserve price is excluding any applicable taxes Participating All interested buyers must adhere to the relevant and applicable

in the Auction Terms and Conditions or Process Memorandum (as the case may be) hosted on the website www.gujaratnrecoke.com Last date for 07:00 PM on Friday, February 03, 2023 submission of EMD

Inspection To schedule an inspection, please write to liquidator.gncl@decoderesolvency.com with details Requesting the same. All interested bidders are advised to contact the undersigned only by email, by writing to liquidator.gncl@decoderesolvency.com, no other modes of

communication would be entertained. Sumit Binani Liquidator Date: January 10, 2023 sumit binani@hotmail.com Place: Kolkata IBBI Registration Number: IBBI/IPA-001/IP-N00005/2016-17/10025

KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, CIN: L27101PN1991PLC063223

NOTICE

[In respect of transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)] The Notice is published pursuant to provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended ('the Rules'). The Rules, inter-alia, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more,

to the Investor Education and Protection Fund (IEPF). It is noticed from the records that certain Members of the Company have not encashed their dividend warrants and their dividends have remain unclaimed for seven consecutive years from the financial year 2015-2016.

Pursuant to aforesaid Rules, the Company has communicated individually to the concerned Members, whose equity shares are liable to be transferred to the IEPF pursuant to the said Rules. The Company has uploaded details of such Members and equity shares due for transfer to the IEPF on its website, viz. www.kirloskarferrous.com The Members are requested to verify details of unclaimed dividends and equity shares liable to be transferred to the IEPF.

Notice is given to all such Members to make a valid claim to the Company or the Registrar and Share Transfer Agent (RTA) with a request letter duly signed by all holders alongwith proper identification proofs for claiming unpaid dividend sums, so that the equity shares are not transferred to the IEPF.

It may kindly be noted that if no valid claim is received by the Company or the RTA on or before 9 April 2023, the Company will transfer such equity shares to the IEPF without any further notice pursuant to the procedure set out in the said Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend sums and equity shares transferred to the IEPF pursuant to the Rules.

Members are requested to note that unclaimed dividends and equity shares transferred to the IEPF (including benefits, if any, on such shares) can be claimed back from the IEPF Authority after following procedure prescribed in the Rules. For any information / clarification / assistance, the RTA or the Company can be

contacted at below mentioned address:

Contact Details of the RTA Contact Details of the Company Link Intime India Private Limited Kirloskar Ferrous Industries Limited Akshay Complex, Block No. 202, Second 13, Laxmanrao Kirloskar Road, Floor, Near Ganesh Temple, Khadki, Pune 411003 Off Dhole Patil Road, Pune 411001 Telephone: +91 (20) 66084645 Telephone: +91 (20) 46014473 Email: kfilinvestor@kirloskar.com Email: pune@linkintime.co.in

For Kirloskar Ferrous Industries Limited Date: 9 January 2023 Mayuresh Gharpure Place: Pune Company Secretary

 Telephone: (020) 66084645 • Fax: (020) 25813208 · E-mail: kfilinvestor@kirloskar.com · Website: www.kirloskarferrous.com

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or greffix is owned by "Kirloskor Proprietary Limited" and "Kirloskor Ferrous Industries Limited" is the Permitted User.

Enriching Lives

NOTICE

(for the attention of equity shareholders of the Company) **Sub.: Transfer of equity shares of the Company to Investor Education** and Protection Fund

The Notice is issued pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 notified by the Ministry of Corporate Affairs effective from February 28, 2017 ("the Rules") read with Section 124 of the Companies Act, 2013, that the Interim Dividend pertaining to the Financial Year 2015-16, which has remained unclaimed for seven consecutive years will become due to be credited to Investor Education and Protection Fund (IEPF authority) in April, 2023.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF authority). In compliance with the necessary requirements set out in the Rules, notice will be

sent individually to the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to the account of the IEPF authority for taking appropriate action(s) as mentioned therein.

The Company will upload full details of such shareholders and shares due for transfer to the said account on its website at www.kirloskarpumps.com. Shareholders may note that the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF authority including all benefits accruing on such shares if any, can be

claimed by them after following the procedure prescribed in the Rules. In case no valid claim is received on or before April 10, 2023, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the dividend and shares to the said account as per the procedure stipulated in the

Rules without any further communication. In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents Bigshare Services Private **Limited.**, Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India.

Tel: +91 22 - 62638200, 62638222 Fax: +91 22 62638299 E-mail: KBL@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com.

For KIRLOSKAR BROTHERS LIMITED

Place: Pune Date: 10.01.2023

Devang Trivedi Company Secretary

◆ E-mail: secretarial@kbl.co.in ◆ Website: www.kirloskarpumps.com

◆ Tel: +91 20 6721 4444 ◆ Fax: +91 20 6721 1136

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH AT CHANDIGARH CP (CAA) NO. 86/CHD/HRY/2022 CONNECTED WITH CA (CAA) NO. 37/CHD/HRY/2022

The Companies Act, 2013

IN THE MATTER OF:

Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016.

Composite Scheme of Arrangement between NIIT Limited and NIIT Learning Systems Limited and their respective shareholders and creditors.

L74899DL1981PLC015865), PAN AAACN0085D, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, having its Registered Office at Plot No.85, Sector 32, Institutional Area, Gurugram-122001 ...Petitioner Company 1/ Transferor Company NIIT Learning Systems Limited, CIN U72200HR2001PLC099478, PAN

NIIT Limited, CIN L74899HR1981PLC107123 (former CIN

AACCM9500C, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, having its Registered Office at Plot No.85, Sector 32, Institutional Area, Gurugram-122001 (Haryana). .. Petitioner Company 2 / Transferee Company NOTICE OF PETITION

TAKE NOTICE that a Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for obtaining sanction of the National Company Law Tribunal, Bench at Chandigarh to a Composite Scheme of Arrangement between NIIT Limited and NIIT Learning Systems Limited and their respective shareholders and creditors ("Scheme") was presented by the Petitioner Companies to the Hon'ble National Company Law Tribunal, Bench at Chandigarh and was listed for hearing on 15.12.2022. The said Petition is now fixed for hearing on 02.03.2023 at 10.30 AM.

Any person desirous of supporting or opposing the said Petition, should send to the Petitioner Companies' Advocate, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address so as to reach the Petitioner Companies' Advocates not later than two (2) days before the date fixed for hearing of the Petition.

Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person

requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated this 9th day of January 2023

[Atul V. Sood] Advocate Counsel for the Petitioner Companies 3273, Sector 15-D, Chandigarh-160015

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Place : Mohali (Punjab)

Date : January 10", 2023

financialexp.epapr.in